

महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१९

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

ठाणे महानगरपालिका हद्दीतील कापूर बावडी उड्डाणपुलाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याबाबत.

(१) ७२४८ (४-४-२०१५) श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाणे महापालिका हद्दीतील कापूर बावडी उड्डाणपुलाच्या कामाबाबत ठाणे जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी मा.पालक मंत्र्यांसह केलेल्या पाहणी दौऱ्यात पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचे आढळून आल्याने या प्रकरणी एक सदस्यीय समिती नेमुन समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल असे मा.पालक मंत्री महोदयांनी आश्वासन दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीअंती एक सदस्यीय समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे काय,

(४) असल्यास, शासनाने अहवालानुसार संबंधित ठेकेदारावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. एकनाथ शिंदे (२२-११-२०१८) :(१) सन २०१४ च्या हिवाळी अधिवेशनामध्ये ठाणे महापालिका हद्दीतील कापूरबावडी उड्डाण पुलाच्या आराखड्याची व कामाच्या सर्वसाधारण दर्जाबाबत चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते.

(२) श्री.एस.आर.तांबे, निवृत्त सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची एक सदस्यीय चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

(३) होय.

(४) श्री.एस.आर.तांबे, निवृत्त सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग या एक सदस्यीय समितीच्या अहवालाप्रमाणे कापूरबावडी उड्डाण पुल वाहतुकीस सुरक्षित असल्याने सदर पुल दि.१८.०८.२०१५ रोजी वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर व इतर जिल्ह्यांच्या ग्रामीण भागातील गुठेवारीची कार्यवाही ठप्प झाल्याबाबत

(२) ८५३८ (४-४-२०१५) श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र गुठेवारी विकास (नियमाधिन करणे श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम २०११ नुसार गुठेवारी नियमितीकरणाची कार्यवाही पूर्ण करणेकरीता ग्रामीण भागाकरीता नियोजन प्राधिकारी म्हणून घोषित केलेल्या उपविभागीय स्तरावर मुदतवाढीचे आदेश पारीत करण्यात आलेले नसल्यामुळे कोल्हापूर व इतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुठेवारीची कार्यवाही ठप्प झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणात महाराष्ट्र गुठेवारी विकास (नियमाधिन करणे श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, २०११ नुसार गुठेवारी नियमितीकरणाची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश मा.मंत्री, महसूल यांनी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, जिल्हाधिकारी, कोल्हापूर आणि लोकप्रतिनिधी इचलकरंजी यांच्या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी, इचलकरंजी यांना अधिकार देवून गुठेवारीची प्रकरणे निकालात काढण्याचा निर्णय माहे जानेवारी, २०१५ मध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(४) असल्यास, त्या अनुषंगाने उक्त प्रकरणी कोणती कार्यवाही करण्यात आली अथवा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (२३-१०-२०१८) : (१), (२), (३), (४) व (५) तत्कालिन मा. मंत्री (महसूल) यांनी जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांना दिनांक.०४/१०/२०१३ रोजीच्या मार्गदर्शनपर दिलेल्या पत्रामध्ये उप विभागीय अधिकारी यांना गुठेवारी प्रकरणापुरते ग्रामीण भागासाठी स्थानिक नियोजन प्राधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना शासनाकडून देण्यात येतील, तोपर्यंत पात्र गुठेवारी नियमन प्रकरणामध्ये शासनाच्या आदेशाची प्रतिक्रिया न करता कार्यवाही करण्यात यावी असे नमूद केले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी त्यांच्या दिनांक.०२/११/२०१३ च्या पत्रान्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांना महाराष्ट्र गुठेवारी विकास (नियमाधीन करणे श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, २००१ यातील तरतूदीनुसार दिनांक ०१/०१/२००१ रोजी अस्तित्वात असलेले सर्व गुठेवारी विकास प्राप्त प्रस्तावाबाबत दिनांक ३०/०४/२०१४ पर्यंत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच त्यानंतर जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिनांक २९/०३/२०१५ च्या आदेशान्वये गुठेवारी विकास प्रस्ताव वरीलप्रमाणे निकाली काढण्याची मुदत सदर आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्यांकरिता वाढविली व त्यापुढे मुदतवाढ देण्याबाबतची कार्यवाही उप विभागीय अधिकारी यांचे स्तरावर करण्याबाबत सूचित केले आहे.

वि.स. ५२२ (३)

मुंबईतील डॉकयार्ड स्टेशनलगतच्या खादी ग्रामोद्योग संघाची जागा शासन जमा करणेबाबत.

(३) ४४२२१ (२१-४-२०१६) श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील डॉकयार्ड स्टेशनलगतच्या खादी ग्रामोद्योग मालमतेतील अनधिकृत बांधकामावर दिनांक १७ नोव्हेंबर, २०१५ रोजी महापालिकेने कारवाई केल्यानंतर सदर मालमतेच्या जागेची मालकी तपासून जागा शासन जमा करणेबाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे काय,

(२) असल्यास, उक्त जागा शासन जमा करण्याकरिता अद्यापपर्यंत शासनाकडून कोणती कार्यवाही करण्यात आली आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (६-१२-२०१८) : (१), (२) व (३)

माझगाव विभागातील भू. क्र. १५३ या मिळकतीचा धारणाधिकार L.N.A(Land Newly Assessed) असून सद्यस्थितीत मिळकतीवर मुंबई उपनगर ग्रामोद्योग संघ या नावाची नोंद आहे. सदर जमीन राज्य शासनाने सदरहू संस्थेस भाडेपट्ट्याने /कब्जेहक्काने प्रदान केलेली नसल्याने सदर जमीन शासन जमा करता येणार नाही.

**विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या कार्यशैलीबाबत केलेल्या
तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याबाबत**

(४) ४७६८५ (२०-४-२०१६) श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्री. राजुरकर, विभागीय आयुक्त, अमरावती यांच्या कार्यशैलीबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याने या प्रकरणी चौकशी करण्याबाबतचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधी (मुर्तिजापूर) यांनी मा.मुख्यमंत्री, यांच्याकडे दिनांक २२ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने निवेदनावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, त्याचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१२-१२-२०१८) : (१), (२), (३) व (४) स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे अशा आशयाचे दि.२२.०१.२०१६ चे निवेदन शासनास प्राप्त झाले आहे. त्यानुषंगाने प्रस्तुत प्रकरणी कार्यान्वयीन यंत्रणाद्वारे करण्यात आलेली कार्यवाही ही मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात आली असून, सदर कार्यवाही योग्य असल्याचे तसेच जबाबदार

वि.स. ५२२ (४)

कंत्राटदारांविरुद्ध तत्का. विभागीय आयुक्त यांनी योग्य दंडात्मक कार्यवाही केली आहे, असा स्वयंस्पष्ट अहवाल विद्यमान विभागीय आयुक्तांनी सादर केला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**विकोळी पूर्व, मुंबई येथील कन्नमवार नगर व टागोर नगर या म्हाडा वसाहतीमधील
मलःनिसारण वाहिनी जिर्ण झाल्याबाबत**

(५) ६८८०८ (२४-०१-२०१७) श्री.सुनिल राऊत (विक्रोळी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विकोळी पूर्व, मुंबई येथील कन्नमवार नगर व टागोर नगर या म्हाडा वसाहतीमधील ५५ वर्षापूर्वीची मलःनिसारण वाहिनी जिर्ण झाल्याने नविन मोठी मलःनिसारण वाहिनी न.भू.क या भूखंडातून जात असल्याने सदर प्रस्ताव महापालिकेकडे प्रलंबित असून सदर प्रस्तावावर महसूल विभागामार्फत कार्यवाही सुरु असल्याचे शासनाने मान्य केले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी कार्यवाही पूर्ण करून ना हरकत प्रमाण पत्र देण्यात आले आहे काय,

(३) नसल्यास, ना हरकत प्रमाण पत्र देण्यासाठी शासनाने महसूल विभागाला कालावधी निश्चित करून दिला होता, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी विलंब लावणाऱ्या व त्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (१०-०१-२०१९) : (१) होय हे खरे आहे.

(२) अद्याप "ना-हरकत प्रमाणपत्र" देण्यात आलेले नाही.

(३), (४) व (५)

मलःनिसारण वाहिनी टाकण्याचे प्रस्तावित असलेल्या ठिकाणच्या जमिनी पैकी ४.१० एकर जमिनीबाबतचे प्रकरण मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे रिट याचिका क्र. १०७५/२००७ अन्वये न्यायप्रविष्ट आहे. तसेच त्याच ठिकाणच्या अन्य जमिनीबाबत मा. मंत्री (महसूल) यांच्याकडे देखील अर्धन्यायिक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

महसूल विभागाचे निलंबित अधिकारी सेवेत असल्याबाबत

(६) ७४७०० (१२-०४-२०१७) श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील महसूल विभागाचे निलंबित अधिकारी चौकशी चालू असतानाही सेवेत असल्याचे माहे जानेवारी, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने दिनांक ३१ जून, २०१५ रोजी काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेऊन सदरचे अधिकारी सेवेत कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, महसूल विभागाच्या निलंबित अधिकाऱ्यांची चौकशी चालू असतांना त्यांना सेवेत घेण्याची कारणे काय आहेत तसेच सदर निलंबित अधिकाऱ्यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सेवेतून काढून टाकण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०७-१२-२०१८) : (१) व (२) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक ३१/०१/२०१५ अन्वये फौजदारी प्रकरणी निलंबित केलेल्या अधिकारी/ कर्मचारी यांच्या निलंबनाबाबतचा आढावा घेण्यासाठी विभागाच्या स्तरावर निलंबन आढावा समिती गठीत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. उक्त सुचनेच्या अनुषंगाने महसूल व वन विभागाने दिनांक ०८/०५/२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये निलंबन आढावा समिती गठित केली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या उक्त दिनांक ३१/०१/२०१५ रोजीच्या शासन निर्णयात विहित केलेले खालील निकष विचारात घेऊन सदर समिती निर्णय घेते :-

- (i) संबधित अधिकारी यांच्याविरुद्ध सक्षम न्यायालयात अभियोग चालविण्यास सक्षम प्राधिका-यांनी मंजूरी दिलेली असावी.
 - (ii) संबधित अधिकारी यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरु करण्यात येऊन दोषारोपपत्र बजाविण्यात आलेले असावे.
 - (iii) संबधित अधिकारी याचा निलंबन कालावधी १ वर्षांहून अधिक झालेला असावा.
- उक्त अटीची पूर्तता करणा-या अधिकारी/ कर्मचारी यांना त्यांचे निलंबन संपुष्टात आणून त्यांच्याविरुद्धच्या विभागीय चौकशी तसेच न्यायालयीन प्रकरणांच्या अधिन राहून अकार्यकारी पदावर शासन सेवेत पुनःस्थापित करण्यात येते.
- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही

राज्याच्या महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत

(७) ७६०८५ (१२-०४-२०१७). श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक), श्रीमती अमिता चव्हाण (भोकर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याच्या महसूल विभागात उपजिल्हाधिका-यांची तब्बल १२८ पदे रिक्त असून नांदेड

वि.स. ५२२ (६)

जिल्ह्यात उपजिल्हाधिका-याच्या मंजूर १६ पदांपैकी ४ पदे रिक्त असल्याचे दिनांक ३० डिसेंबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अठेचाळीस उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी म्हणून बढती दिल्याने उपजिल्हाधिका-यांच्या रिक्त पदामध्ये आणखीणच भर पडली असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नागपूर विभागात अप्पर जिल्हाधिकारी, नायब तहसिलदार आणि इतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याचेही माहे डिसेंबर, २०१६ च्या दुसऱ्या सप्ताहात वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त रिक्त पदांमुळे राज्याच्या प्रशासकीय कामांमध्ये अनेक अडचणी उद्भवत असल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे महसूल विभागातील उक्त रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०५-०१-२०१९) : (१) उपजिल्हाधिकारी संवर्गातील काही अधिकारी प्रतिनियुक्तीने अन्य ठिकाणी कार्यरत असल्यामुळे राज्यात दिनांक ३१, डिसेंबर, २०१६ रोजी उपजिल्हाधिकारी संवर्गातील १११ पदे रिक्त होती. नांदेड जिल्ह्यात उपजिल्हाधिकाऱ्यांची १६ पदे मंजूर असून त्यापैकी ३ रिक्त पदे होती.

सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात उप जिल्हाधिकारी संवर्गात ०३ पदे रिक्त असून सदर पदे भरण्याचे प्रस्तावित आहे. सदर पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.

(२) शासन आदेश दिनांक २७.६.२०१६ अन्वये उपजिल्हाधिकारी संवर्गातील ४० अधिकाऱ्यांना तसेच शासन आदेश दिनांक २९.१०.२०१६ अन्वये एका अधिकाऱ्याला अपर जिल्हाधिकारी पदी पदोन्नती देण्यात आली आहे.

शासन आदेश दिनांक ११.०५.२०१८ अन्वये तहसिलदार संवर्गातील ४८ अधिकाऱ्यांना उपजिल्हाधिकारी संवर्गात पदोन्नती देण्यात आली आहे.

(३) नागपूर विभागात माहे डिसेंबर, २०१६ अखेर अप्पर जिल्हाधिकारी संवर्गात ५ पदे रिक्त होती. नायब तहसिलदार संवर्गात १२१ पदे रिक्त होती. गट क संवर्गात ३४५ पदे रिक्त होती. गट ड संवर्गात ८४ पदे रिक्त होती.

(४) शासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून रिक्त पदांचा कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे पदोन्नतीने तथा सरळसेवेच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याचे संकल्पित आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अचलपूर (ता. अचलपूर, जि. अमरावती) येथील शासकीय कार्यालयांसाठी

नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याबाबत

(८) ८२६६७ (१२-०४-२०१७) श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अचलपूर (ता. अचलपूर, जि. अमरावती) येथील सर्व शासकीय कार्यालयांसाठी नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याचा प्रस्ताव गत २ वर्षांपासून शासनाकडे प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रशासकीय इमारतीसाठी तालुका फळरोपवाटीका, परतवाडा, (ता. अचलपूर, जि. अमरावती) येथील जमीन उपलब्ध करून देण्यास विलंब होत असल्याने प्रशासकीय इमारतीचे बांधकाम होवू शकले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर फळरोपवाटीकेची जागा प्रशासकीय इमारतीसाठी देण्याचे निर्देश दिनांक २ जुन, २०१६ रोजीच्या बैठकीत मा. कृषी मंत्री यांनी दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी सदर जमीन प्रशासकीय इमारतीसाठी तातडीने उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी लोकप्रतिनिधींनी मा. मुख्यमंत्री यांचेकडे दिनांक ५ डिसेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास केली आहे , हे ही खरे आहे काय,

(५) असल्यास, सदर जमीन प्रशासकीय इमारतीसाठी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (२९-१२-२०१८) : (१), (२), (३), (४) व ५) अचलपूर (ता.अचलपूर, जि.अमरावती) येथे नवीन प्रशासकीय इमारतीचे रुपये ८८३.५४ लक्ष किंमतीचे काम नोव्हेंबर २०१८ च्या हिवाळी अधिवेशनात अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. या कामास क्षेत्रिय कार्यालयाकडून मागणीच्या प्रमाणात आवश्यकतेनुसार व निधी उपलब्धतेनुसार पुढील बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल

(६) प्रश्न उद्भवत नाही.

सिन्नर (जि. नाशिक) येथे सन २०१२ ते २०१४ या कालावधीत कार्यरत असलेल्या तहसिलदारांची चौकशी करण्याबाबत

(९) ८७४४५ (१९-०८-२०१७) श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सिन्नर (जि. नाशिक) या तालुक्यात सन २०१२ ते सन २०१४ या कालावधीत काम करणाऱ्या तहसिलदार यांची चौकशी करण्याबाबतच्या मागणीसाठी मालेगांव येथील लोकप्रतिनिधी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसल्याचे माहे मे, २०१७ च्या तिसऱ्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने सदर तहसिलदाराची शासनाने चौकशी केली आहे

वि.स. ५२२ (८)

काय,

(३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहे व त्यानुसार सदर तहसिलदारावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (४-१२-२०१८) : (१), (२) व (३) तत्कालिन तहसीलदार सिन्नर यांच्याविरुद्ध दिनांक १५/०५/२०१७ रोजी निवेदन सादर करून श्री. निवृत्ती सांगळे व श्रीमती वैशाली सैदाणे हे १ दिवसांच्या लाक्षणिक उपोषणास बसले होते. उपोषणकर्त्यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्त, नाशिक यांनी दिनांक ११/०६/२०१८ रोजीच्या पत्रान्वये त्यांना मुद्देनिहाय माहिती कळविली आहे. तत्कालिन तहसीलदार सिन्नर श्री. सुनिल सैदाणे यांनी उक्त पदावर कार्यरत असतांना केलेल्या अनियमिततेच्या अनुषंगाने त्यांच्याविरुद्ध दिनांक १०/०९/२०१८ रोजीच्या शासन जापनान्वये विभागीय चौकशीची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भाषित नाही.

राज्यात नविन जमिन भाडे करार कायदा करण्याबाबत

(१०) ११०४१ (१५-०८-२०१७) श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात तुकड्याची शेती परवडत नसल्याने अशी शेती पडीक राहत असून कोकणात याचे प्रमाण मोठे असल्याचे माहे एप्रिल, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कुळ कायद्याच्या भितीमुळे ही पडीक शेती दुस-यालाही कसायला दिली जात नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, यावर उपाय म्हणून नविन जमिन भाडे करार कायदा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (२३-०१-२०१९) : (१), (२) व (३)

शेतजमीन अन्य व्यक्तीस कसण्यास (पट्ट्याने) देण्यासंबंधात राज्यात लागू असलेल्या कुळवहिवाट कायद्यामध्ये असलेल्या तरतुदीमुळे जमीन मालकांमध्ये असुरक्षितता निर्माण होते. त्यामुळे भूमिहिन, अल्प भूधारक व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि इतरांना पट्ट्याने जमीन कसण्यासाठी मिळण्यास कमी वाव मिळतो व शेतकऱ्यांना त्या पासून मिळणाऱ्या लाभांपासून वंचित रहावे लागते.

ही बाब विचारात घेऊन मालकांचे जमीनविषयक हक्क पूर्णपणे संरक्षित करणे, पट्टेदार व्यक्तींच्या कृषि विषयक कार्यक्षमतेत व व्यावसायिक विविधतेत सुधारणा करणे

वि.स. ५२२ (९)

आणि पट्टेदार शेतकऱ्यास कर्ज, विमा इत्यादी आधारभूत सुविधा मिळणे व त्यायोगे ग्रामीण क्षेत्राचा विकास करणे आणि त्याच्या परिवर्तनाला वेगाने चालना देणे ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी सन २०१७ चे विधानसभा विधेयक क्रमांक-३१ विधान मंडळाने डिसेंबर, २०१७ चे अधिवेशनामध्ये संमत केले असून हे विधेयक मा.राज्यपाल यांच्या संमतीनंतर मा.राष्ट्रपती यांच्या संमतीसाठी सादर करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

साक्री (जि.धुळे) तालुक्यातील नायब तहसिलदार व तलाठ्यांची पदे रिक्त असल्याबाबत.

(११) ९८३५५ (२१-१२-२०१७) श्री.डी.एस.अहिरे (साक्री) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) साक्री (जि.धुळे) तालुका हा भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून येथे १० महसूल मंडळे आहे तसेच या तालुक्यासाठी ५ नायब तहसिलदारांची पदे मंजूर असताना केवळ १ नायब तहसिलदार कार्यरत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या तालुक्यातील १३ सज्जामधील तलाठ्यांची पदेही रिक्त आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या रिक्त पदांमुळे प्रलंबित कामांची संख्या वाढली असून येथील नागरीकांची अनेक महत्वाची कामे रखडली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत चौकशी करून उक्त तालुक्यातील नायब तहसिलदार व तलाठी यांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (२७-११-२०१८) : (१) तहसिल कार्यालय साक्री येथे नायब तहसिलदार संवर्गाची ५ पदे मंजूर आहेत. सद्यस्थितीत त्यापैकी २ पदे भरण्यात आली असून अन्य १ पदावर जिल्हाधिकारी, धुळे यांच्या दि.०८.०८.२०१८ रोजीच्या आदेशानुसार नायब तहसिलदार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तथापी सदर नायब तहसिलदार अद्याप हजर झालेले नाही. उर्वरीत दोन नायब तहसिलदारांची पदे पदोन्नतीने भरण्याचे संकल्पीत आहे

(२) साक्री तालुक्यातील ५८ सजेसाठी तलाठी संवर्गाची ५९ पदे मंजूर असून त्यापैकी ४४ पदे भरण्यात आली असून १५ पदे रिक्त आहेत.

(३) व (४) नायब तहसिलदार संवर्गातील रिक्त असलेली २ पदे पदोन्नतीने भरण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त,नाशिक यांचेस्तरावरून करण्यात येत आहे.

वित्त विभागाच्या दि.२५.५.२०१७ च्या शासन निर्णयानुसार सुधारीत आकृतीबंध निश्चित केल्याखेरीज नवीन पदभरती करता येत नाही. तथापी, तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत वित्त विभागाशी विचारविनिमय सुरू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

गोरेगाव (पूर्व), मुंबई उपनगर येथील नागरी निवारा संकुलातील

पुनःखरेदी केलेल्या सदनिकांबाबत

(१२) ९८३९२ (२२-१२-२०१७) श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गोरेगाव (पूर्व), मुंबई उपनगर येथील नागरी निवारा संकुलातील २०० ते ३०० चौ. फुटाच्या पुनःखरेदी केलेल्या सदनिकांच्या हस्तांतरण शुल्कापोटी १५०० रुपये प्रति चौ.फुट दराने किमान ५ ते ७ लाखांची रक्कम रहिवाशांना भरावी लागणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर शुल्क येथील मध्यमवर्गीय रहिवाशांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने दिनांक १७ जुलै, २०१७ रोजीच्या शासन निर्णयातील तक्त्यानुसार शुल्क आकारण्याबाबत लोकप्रतिनिधींनी मा. महसूल मंत्री महोदयांना माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये लेखी निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू निवेदनाच्या अनुषंगाने पुनःखरेदी केलेल्या सदनिकांचे हस्तांतरण शुल्क सर्व समावेशक शासन निर्णयातील तक्त्यानुसार आकारणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) असल्यास, सदरहू निर्णयानुसार किती सदनिका हस्तांतरण शुल्क आकारून नियमित केल्या आहेत,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (११-०१-२०१९) : (१), (२), (३) व (४)

शासनाने प्रदान केलेल्या शासकीय जमिनीवरील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सदनिका/गाळे यांचे हस्तांतरण करतांना आकारावयाचा हस्तांतर आकार कालौघात नगण्य स्वरूपाचा असल्याने त्यात वाढ करण्याबाबत शासन निर्णय, दिनांक ०७/०७/२०१७ अन्वये धोरण निश्चित केले आहे. या धोरणानुसार जिल्हाधिकारी यांचे पुर्वपरवानगीशिवाय झालेले हस्तांतरण नियमानुकूल करतांना सदर शासन निर्णयातील तक्त्यात दर्शविण्यात आलेल्या आकाराच्या दुप्पट दराने "हस्तांतर आकार" आकारून असे हस्तांतरण नियमानुकूल करण्याची तरतूद करण्यात आली.

तथापि, सदर आकार सदर सदनिकाधारकांना परवडत नसल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आल्याने शासन निर्णय, दिनांक ०४/०५/२०१८ अन्वये "हस्तांतर आकार" कमी करण्यात आला आहे. सदर निर्णयानुसार १७४ सदनिकांच्या हस्तांतरणाची प्रकरणे निकाली काढण्यात/नियमानुकूल करण्यात आली आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

वि.स. ५२२ (११)

(१३) ९९४५० (२६-१२-२०१७) श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) डहाणू-नाशिक व जिल्हा राज्य मार्गावरील २५ पूल व तेवढेच साकव अरुंद व जीर्ण झाल्याने वाहतुकीस धोकादायक असल्याचे दिनांक २५ ऑक्टोबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर पुलांची व साकवांची शासनाने पाहणी केली आहे काय व पाहणीत काय आढळून आले,

(३) असल्यास, त्यानुसार सदर पुलांच्या व साकवांच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०३-०१-२०१९) : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मंगळवेढा (ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) येथे तहसीलदारांची नियुक्ती करण्याबाबत

(१४) ९९९०० (२१-१२-२०१७). श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मंगळवेढा (ता.मंगळवेढा, जि.सोलापूर) येथील तहसीलदारांच्या निलंबनानंतर उक्त तालुक्यात अद्यापि नवीन तहसीलदार यांची नेमणूक झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त तालुक्यात तहसीलदार नसल्यामुळे नागरिकांची अनेक कामे प्रलंबित असून त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मंगळवेढा येथे नवीन तहसीलदार यांची तातडीने नियुक्ती करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२७-११-२०१८) : (१) , (२) व (३)

दिनांक १५/२/२०१८ च्या आदेशान्वये तहसीलदार मंगळवेढा या पदावर बदलीने तहसीलदार संवर्गातील अधिका-याची पदस्थापना करण्यात आली असून, दि. १७/२/२०१८ पासून संबंधित अधिका-याने त्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील नादुरुस्त पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठीच्या आराखड्याबाबत

(१५) १०१७६३ (२१-१२-२०१७). श्री.चंद्रकांत सोनवणे (चोपडा) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील नादुरुस्त पुलांची दुरुस्ती व पुनर्बांधणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने २१०० कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडा बनविला असून त्यासाठी १६०० कोटी रुपयांचे कर्ज हुडको कडून घेण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निधीमधून किती पुलांची पुनर्बांधणी, दुरुस्ती व डागडुजी करण्यात येणार आहे तसेच यामध्ये जळगांव जिल्ह्यातील चोपडा व यावल तालुक्यातील किती पुलांचा समावेश करण्यात आला आहे,
- (३) तसेच सदर दुरुस्तीची कामे किती कालावधीत पूर्ण करण्यात येणार आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०७-१२-२०१८) : (१) होय, हे खरे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुल दुरुस्तीचे नियोजन केले असून निधी उपलब्धतेनुसार कामे हाती घेतली आहे. या कामांसाठी हुडको कडून कर्ज घेण्याचे प्रस्तावित होते.

(२) या नियोजनांतर्गत एकूण २१३४ इतक्या पुलांची पुर्नबांधणी/डागडुजी करण्यात येणार असून त्यामध्ये जळगांव जिल्ह्यातील पुलांचा देखील समावेश आहे.

(३) सदर पुलांबाबत निकष, मंजूरी व निधी उपलब्धतेच्या अधीन राहून काम हाती घेण्याचे प्रस्तावित आहे.

पालघर जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्याबाबत .

(१६) १०३२६८ (२१-१२-२०१७) श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाने दिनांक १ ऑगस्ट, २०१४ रोजी पालघर हा नवीन जिल्हा घोषित केला असून या जिल्ह्यात अद्यापपावेतो निवासी उपजिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वसई (जि.पालघर) तालुक्यात अप्पर तहसिलदार यांचे कार्यालय नसून राज्यातील ज्या तालुक्यात महानगरपालिका अस्तित्वात आहेत अशा तालुक्यात स्वतंत्रपणे अप्पर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्यात येईल असे आश्वासन मा. मंत्री, महसूल यांनी दिले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त दोन्ही प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात निवासी उपजिल्हाधिकारी हे पद निर्माण करण्याबाबत तसेच वसई येथे अप्पर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०६-१२-२०१८) : (१) पालघर जिल्ह्याची निर्मिती करतांना जिल्हाधिकारी कार्यालयासाठी १०२ पदांची निर्मिती दि.३१/०७/२०१४ च्या शासन निर्णयान्वये करण्यात आली

आहे. या शासन निर्णयात जिल्हाधिकारी कार्यालयासाठी २ उपजिल्हाधिकारी पदांचा समावेश आहे. मंजूर पदांपैकी एक पद निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून समजण्यात येते.

(२), (३), (४) व ५) वसई-विरार महानगरपालिका क्षेत्राकरिता अप्पर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर केला असता, सदरस्थितीत नवीन पदांना मान्यता देण्याबाबत निर्बंध असल्याने अप्पर तहसिलदार कार्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पदनिर्मितीचा प्रस्ताव हा विभागाने सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याच्या कसोटीनुसार ठरवावा तसेच आवश्यक असणारी पदे ही शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अतिरिक्त ठरणाऱ्या पदांचे समायोजन करून उपलब्ध करून घेणे शक्य आहे का, याची विभागाने चाचपणी करावी असे अभिप्राय दिले आहेत. विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे.

वरळी येथील ना. म. जोशी मार्गावरील बंद गिरण्यांच्या जागेवर कोल्हापूर भवन बांधण्याबाबत

(१७) १०५१२५ (२७-०३-२०१८) श्री.सुनिल शिंदे (वरळी), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वरळी येथील ना. म. जोशी मार्गावरील सीताराम, पोद्दार किंवा अपोलो या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील बंद गिरण्यांच्या जागेवर कोल्हापूर वासीयांकरिता “कोल्हापूर भवन” बांधण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधीनी दिनांक ०९ जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदनाद्वारे मा. महसूल मंत्री, यांच्याकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या व लोकप्रतिनिधीच्या उक्त निवेदनाच्या अनुषंगाने सदर जागेवर कोल्हापूर वासीयांकरिता “कोल्हापूर भवन” बांधण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०४-१२-२०१८) : (१), (२), (३) व (४)

होय, यासंदर्भात जिल्हाधिकारी मुंबई शहर यांनी चौकशी करून सादर केलेल्या अहवालानुसार सीताराम व अपोलो गिरण्यांची जमीन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मालकीची आहे. तसेच पोद्दार मिल अवसायनात गेली असून मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदर जमीनीचा ताबा व देखरेख अधिकृत अवसायक यांचेकडे सोपविण्यात आला आहे. सबब पोद्दार मिलच्या जागेपैकी काही भाग कोल्हापूर भवनाकरिता उपलब्ध करून देणे सदरस्थितीत शक्य होणार नाही.

पालघर जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागांची कार्यालये बांधण्याबाबत

(१८) १०५५५२ (२७-०३-२०१८) श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.किसन कथारे (मुरबाड), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहाकाळ), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.कालीदास कोळंबकर (वडाळा), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.संग्राम थोपटे (भोर), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.भाऊसाहेब कांबळे (श्रीरामपूर), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.अमर काळे (आर्वी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पालघर जिल्ह्याची स्थापना होऊन तीन वर्षे झाली तरीही सदयस्थितीत ३३ विभागांची कार्यालये भाड्याच्या ठिकाणी सुरु असून २९ ठिकाणी अद्यापही कार्यालये नसल्याने सदर विभागांचा कारभार मुंबई आणि ठाण्यातून चालविला जात आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यामुळे पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पालघर जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागांची कार्यालये बांधण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (१२-१२-२०१८) : (१), (२), (३) व (४)

पालघर जिल्ह्यातील जनतेच्या गरजेची व दैनंदिन कामकाजाशी संबंधित ३३ कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. उर्वरीत कार्यालये स्थापन करण्याबाबत संबंधित विभागामार्फत कार्यवाही सुरु आहे. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या समस्यांसंदर्भात दि. १८.११.२०१५ रोजी झालेल्या बैठकीत मा. मुख्यमंत्री महोदयांनी नवनिर्मित पालघर जिल्ह्यांकरिता महत्वाची नवीन कार्यालये प्राधान्यक्रमानुसार सुरु करण्यात यावीत, असे सर्व संबंधित विभागांना निदेश दिले आहेत.

शासन निर्णय दिनांक २९.६.२०१६ अन्वये नवनिर्मित पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हास्तरीय कार्यालये स्थापित व्हावीत म्हणून शासनाने मौजे पालघर, कोळगाव, मोरेकुरण, नंडोरे, दापोली, टेंभोर्डे व शिरगांव या ०७ गावातील एकूण ४४०-५७.९० हे.आर. शासकीय

वि.स. ५२२ (१५)

जमीनीवर पालघर जिल्ह्याचे मुख्यालय तसेच पालघर नवनगर सिडको मार्फत विकसित करणेकामी मान्यता दिलेली असून पालघर जिल्हा मुख्यालयाचे व इतर जिल्हा शासकीय कार्यालयांच्या इमारतीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

कळवण येथील तहसिलदारांनी अधिकार नसतानाही मुखत्यारपत्र फेरफार केल्याबाबत

(१९) १०६९३६ (२७-०३-२०१८). श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुखत्यारपत्र फेरफारबाबतचे अधिकार तहसिलदार यांना नसतानाही तहसिलदार, कळवण यांनी भेंडी येथील शेतकऱ्याचा अर्ज अंशतः मंजूर केला असल्याचे माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर शेतकऱ्याच्या अर्जांतर संबंधित तहसिलदारांनी पंधरा दिवसातच त्याबाबतचा दुसरा अर्ज फेटाळला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीनुसार उक्त प्रकरणातील संबंधित दोषीवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०४-१२-२०१८) : (१) व (२) अर्जदार श्री.वसंत सोनवणे यांनी वारसांची नावे लावण्याबाबत तहसिलदार कळवण यांचेकडे अर्ज दाखल केला होता. सदरच्या अर्जावर तहसिलदार, कळवण यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये प्राप्त अधिकारात सुनावणी घेतली. सदर प्रकरणी तहसिलदार, कळवण यांनी दि.२९.०८.२०१७ रोजी अर्जदार यांचा अर्ज अंशतः मान्य करण्यात येत असल्याबाबत निकाल पारीत केला. तदनंतर दि.१८.०९.२०१७ रोजी अर्जदार यांचा अर्ज फेटाळण्यात येत असल्याबाबत निकालाचे सूचनापत्र संबंधितांना निर्गमित करण्यात आले. मात्र, सदर प्रकरणी दि.२९.०८.२०१७ रोजीच्या निकालाचे सूचनापत्र संबंधितांना अधिकृतरीत्या निर्गमित करण्यात आले नसल्याबाबत संबंधित तहसिलदार यांनी खुलासा केला आहे.

- (३) या प्रकरणी विभागीय आयुक्त,नाशिक यांच्या स्तरावर चौकशी करण्यात आलेली आहे.
- (४) तथापि चौकशी दरम्यान तहसिलदार कळवण यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाल्याने, शासकीय कामकाजात गैरवर्तन, कर्तव्यात कसूर व कामात हलगर्जीपणा केला असल्याने त्यांच्या चार वेतनवाढी भावी वेतनवाढीवर कायमचा परिणाम होईल अशा रितीने थांबविण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक यांनी आदेश दिनांक २१.१२.२०१७ नुसार केलेली आहे. तर मा.मंत्री (महसूल) यांनी सदर आदेशाविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम १७(१) अन्वये दाखलअपील प्रकरणी सुनावणी घेऊन

वि.स. ५२२ (१६)

दि.४.१०.२०१८ च्या आदेशान्वये विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्या उक्त आदेशात सुधारणा करून संबंधित तहसिलदार यांची पुढील १ वेतनवाढ त्या पुढील वेतनावर परिणाम न करता १ वर्षाकरीता रोखण्याबाबत आदेश दिले आहेत. तसेच सदर प्रकरणातील कार्यालयीन लिपीक यांनी शासकीय कामकाजामध्ये कर्तव्यपरायणता न राखता गैरवर्तन केल्यामुळे संबंधित लिपीकास दिनांक १९.१२.२०१७ रोजीच्या जापनान्वये लेखी "सक्त ताकीद" देण्यात आली आहे. (५) प्रश्न उदभवत नाही.

करमाळा (जि.सोलापूर) तालुक्यातील उपअधिक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत

(२०) १०९०१६ (२७-०३-२०१८) श्री.नारायण पाटील (करमाळा) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) करमाळा (जि.सोलापूर) तालुक्यातील उपअधिक्षक, भूमि अभिलेख कार्यालयातील परिरक्षक, भूमापक (सज्जा वीट), अभिलेखपाल, मोजणीदार, भू-कर मापक, आवक-जावक लिपीक, कनिष्ठ लिपीक व शिपाई इत्यादी १० पदे रिक्त आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर रिक्त पदांमुळे नागरिकांची व शेतक-यांची गैरसोय होत असल्याने सदर रिक्त पदे तातडीने भरण्याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मुख्यमंत्री व मा.महसूल मंत्री यांच्याकडे दिनांक १७ सप्टेंबर, २०१७ रोजी पत्राद्वारे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने सदर कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (२४-०१-२०१९) : (१) हे खरे नाही. सदर कार्यालयामध्ये गट - क संवर्गातील ३ आणि गट- ड संवर्गातील २ अशी ५ पदे रिक्त आहेत.

- (२) सदर रिक्त पदे भरण्याबाबत मा. मंत्री (महसूल) यांच्याकडे दि.१७ सप्टेंबर, २०१७ च्या पत्राद्वारे स्थानिक लोकप्रतिनिधींनी मागणी केली आहे, हे खरे आहे.
- (३) सदर कार्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या गट - क संवर्गातील इतर कर्मचा-यांच्या सेवा वापरून रिक्त पदांचे कामकाज करून घेण्यात येत आहे. तसेच पदोन्नतीने व सरळसेवा भरतीने सदर रिक्त पदे भरण्याची दक्षता घेण्यात येत आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

मालेगांव (जि.नाशिक) महानगरपालिका हद्दीतील विशेष तरतुद

योजनेअंतर्गत मंजूर कामे सुरु झाली नसल्याबाबत

(२१) १०९६८४ (१९-०४-२०१८) श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव (जि.नाशिक) महानगरपालिका हद्दीत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद योजनेअंतर्गत मंजूर कामे अद्याप सुरु झाली नसल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नवीन बसस्थानक मालेगांव ते घाने (कुसुंबारोड) रस्ता रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण दुभाजक व पथदिप व्यवस्था करणे, मुशावरत चौक ते जनतादल कार्यालय पर्यंत मे.सफल रस्त्याच्या पृष्ठभागाचे नुतनीकरण, नॅशनल हायवे ते जमहूर नाला प्रा.क्र.०४ पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे, नवीन बस स्थानक ते दरेगांव नाकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, नुतनीकरण करणे ही कामे मंजूर असुनही संबंधित ठेकेदारांनी सुरु केली नसल्याने जनतेची गैरसोय होत असल्याने याबाबत चौकशी करून शासन कोणती आवश्यक कार्यवाही करणार वा करीत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०८-०१-२०१९) : (१) व (२) हे खरे नाही.

प्रश्नाधीन नविन बसस्थानक ते दरेगाव नाकापर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मुशावरा चौक ते जनता दल कार्यालयापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. नविन बसस्थानक ते घाने कुसुंबारोड या कामावरील रस्ता दुभाजक व पथदिप बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. तथापि, महावितरणाच्या पोल स्थलांतरणाचे काम करावयाचे असल्याने डांबरीकरणाचे काम प्रलंबित आहे. नॅशनल हायवे ते जमहूर नाला प्रभाग क्र.४ या रस्त्याचे काम उपलब्ध जागेत पूर्ण करण्यात आले असून उर्वरित लांबीतील काम मालेगाव महानगरपालिकेमार्फत करण्यात येणा-या नाल्याच्या कामामुळे व स्थानिकांच्या हरकतीमुळे प्रलंबित आहे. सदरप्रमाणे प्रगतीतील दोन्ही कामे डिसेंबर, २०१८ पर्यंत पूर्ण करून मालेगाव महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचे नियोजन आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

गारगोटी (ता.भुदरगड,जि.कोल्हापूर) येथील भूमि अभिलेख कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत

(२२) १०९७५२ (२७-०३-२०१८) श्री.सुरेश हाळवणकर (इचलकरंजी), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गारगोटी (ता.भुदरगड,जि.कोल्हापूर) येथील भूमि अभिलेख कार्यालयातील मंजूर १७ पदांपैकी ७ पदे रिक्त असल्यामुळे व तसेच कर्मचारी वारंवार रजेवर जात असल्यामुळे भूमी अभिलेख कार्यालय केवळ १ महिला कर्मचाऱ्याकडून चालविले जात असल्याचे माहे जानेवारी,

वि.स. ५२२ (१८)

२०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले , हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नेहमीच्या गैरहजेरीमुळे ग्रामस्थांचे नकाशे, एकत्रीकरण, टिप्पणी, मोजणी, नाव नोंदणी यासारखी अनेक कामे प्रलंबित असून ग्रामस्थांनी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वेळोवेळी शासनाकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करून सदर कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत तसेच वारंवार गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२३-०१-२०१९) : (१) सदर कार्यालयातील पदे रिक्त असल्याची बाब खरी आहे. तथापि, सदर कार्यालयातील कर्मचारी वारंवार रजेवर जात असून ते कार्यालय केवळ १ महिला कर्मचा-याद्वारे चालवले जाते. हे वस्तुस्थितीस धरून नाही.

(२) उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय, भुदरगड या कार्यालयातील अधिकारी/ कर्मचा-यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडतांना विलंब होत असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याबाबत एक शेतकरी श्री. रामू विठू शिंदे यांचे निवेदन शासनाकडे प्राप्त झाले आहे.

(३) सदर कार्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या कर्मचा-यांकडून कामकाज करून घेतले जात आहे. कार्यालयातील कामाची व्याप्ती व प्रशासकीय निकष विचारात घेऊन सरळसेवा भरती, पदोन्नती आणि प्रशासकीय बदल्या याद्वारे सदर रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येते. तसेच कार्यालयातील कर्मचारी वारंवार गैरहजर राहत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.

(४) प्रश्न उद्भावत नाही.

घोडेगाव (ता.आंबेगाव,जि.पुणे) येथील उपअधिक्षक भूमी अभिलेख हे पद भरण्याबाबत

(२३) १०९७८४ (२७-०३-२०१८) श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) घोडेगाव (ता.आंबेगाव,जि.पुणे) येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधिक्षक, भूमी अभिलेख हे पद गत ३ वर्षांपासून रिक्त असल्याने नागरीकांची व विशेषतः ज्येष्ठ नागरीकांची कामे होण्यात अडचणी निर्माण होत आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीनुसार उक्त तालुक्यातील उपअधिक्षक, भूमी अभिलेख हे पद

वि.स. ५२२ (१९)

भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२४-०१-२०१९) : (१) जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख यांच्या दि. ३१.०९.२०१७ च्या आदेशान्वये उप अधीक्षक भूमि अभिलेख, आंबेगाव जि.पुणे या पदावर पदस्थापना करण्यात आलेली आहे. दिनांक ०८.०२.२०१८ पासून सदर पदावर उप अधीक्षक भूमि अभिलेख हजर झालेले आहेत. दरम्यानच्या कालावधीत उप अधीक्षक भूमि अभिलेख, आंबेगाव या पदाचा कार्यभार समकक्ष अधिकारी यांचेकडे अतिरिक्तपणे सोपविण्यात आला होता.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**कळमेश्वर (ता.कळमेश्वर, जि.नागपूर) तहसिल कार्यालयातील फर्निचर
कामासाठी निधी मिळण्याबाबत**

(२४) ११०८७० (२७-०३-२०१८) श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कळमेश्वर (ता.कळमेश्वर, जि.नागपूर) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या तहसिल कार्यालयात आवश्यक फर्निचर नसल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची गैरसोय होत असल्यामुळे तहसिल कार्यालयामधील फर्निचरचे काम करण्यासाठी तसेच परिसर सुधारण्यासाठी १५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी लोकप्रतिनिधींनी मा.महसूल मंत्री यांच्याकडे दिनांक ९ जून, २०१७ रोजी वा त्यासुमारास निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार उक्त तहसिल कार्यालयातील फर्निचरच्या कामासाठी १५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (१९-०१-२०१९) : (१), (२) व (३) कळमेश्वर जि.नागपूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या तहसिल कार्यालयातील फर्निचर करिता निधी उपलब्ध करून देण्याबाबतचे लोकप्रतिनिधी यांनी मा.मंत्री (महसूल) यांना दिलेले दि.०९/०६/२०१७ चे निवेदन आढळून येत नाही.

तथापि, कळमेश्वर जि.नागपूर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या तहसिल कार्यालयातील

वि.स. ५२२ (२०)

फर्निचर करिता रु. १२५ लक्ष किमतीचे प्राथमिक अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर यांचेकडून प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्धतेसाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. सदर अंदाजपत्रक शासनास प्राप्त झाल्यानंतर त्यास निधी उपलब्धतेनुसार प्रशासकीय मान्यता देण्याचे संकल्पित आहे.

विटा (जि. सांगली) येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत

(२५) १११६७७ (२७-०३-२०१८) श्री.अनिल बाबर (खानापूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) विटा (जि. सांगली) येथील तालुका भूमी अभिलेख कार्यालयात अनेक वर्षांपासून रिक्त पदे असून सदरची पदे तातडीने भरण्यात येतील असे आश्वासन मा. महसूल मंत्री यांनी माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान दिले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर आश्वासनाच्या अनुषंगाने उक्त कार्यालयातील किती पदे भरण्यात आली आहेत,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (२४-०१-२०१९) : (१) अशाप्रकारचे आश्वासन मा.मंत्री (महसूल) यांनी विधान सभेत दिल्याचे आढळून येत नाही.

- (२) व (३) उक्त कार्यालयात एकूण ७ पदे रिक्त असून माहे डिसेंबर, २०१७ नंतर पदभरती करण्यात आलेली नाही.

पाटण (जि.सातारा) येथील भूमिअभिलेख कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत

(२६) ११३१५७ (२७-०३-२०१८). श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.बाळासाहेब थोरात (संगमनेर), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.राहुल बाँद्रे (चिखली), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पाटण (जि.सातारा) येथील भूमिअभिलेख कार्यालयातील उपअधिकांसह नऊ पदे रिक्त असल्याने इतर कर्मचा-यांवर कामाचा मोठ्याप्रमाणात ताण पडत असून त्यामुळे मोजणीची ७२५ हून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याचे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यामुळे नागरिकांची अनेक कामे प्रलंबित होऊन त्यांच्यात तीव्र असंतोष

वि.स. ५२२ (२१)

पसरला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त भूमिअभिलेख कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत तसेच सदर पदे भरण्याकडे दुर्लक्ष करणा-या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२४-०१-२०१९) : (१) होय.

(२) उप अधीक्षक भूमि अभिलेख, पाटण या कार्यालयासाठी मंजूर असलेल्या भूकरमापक या पदांच्या प्रमाणात आवक प्रकरणांची संख्या जास्त आहे.

त्यामुळे सातारा जिल्ह्यातील तसेच पुणे विभागातील अन्य कार्यालयातील कर्मचा-यांच्या सेवा वापरून मोजणी प्रकरणे निकाली काढण्याची तजवीज जमाबंदी आयुक्त यांनी ठेवली आहे.

(३) सन २०१६ मध्ये सरळसेवा भरतीद्वारे सदर कार्यालयातील ५ पदे भरण्यात आली होती, त्यापैकी ३ कर्मचा-यांनी राजीनामे दिले आहेत. सन २०१७ च्या नियतकालिक बदलीच्यावेळी २ पदे भरण्यात आलेली आहेत. तसेच, माहे फेब्रुवारी, २०१८ मध्ये पदोन्नतीने मुख्यालय सहायक हे पद भरण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रावेर (जि.जळगाव) मतदारसंघातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत

(२७) ११३२०२ (२७-०३-२०१८) श्री.हरीभाऊ जावळे (रावेर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रावेर (जि.जळगाव) मतदारसंघातील महत्वाच्या रस्त्यांची दुरुवस्था झाली असल्याने सदर रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ३१ जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास पत्राद्वारे संबंधिताकडे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीनुसार रावेर मतदारसंघातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०८-०१-२०१९) : (१) अंशतः खरे आहे.

अशा आशयाची दि.१६/०१/२०१८, १२/०२/२०१८, ०२/०३/२०१८ रोजीची मा.विधानसभा सदस्य यांची निवेदने प्राप्त झाली आहेत.

(२) व (३)

रावेर मतदारसंघातील यावल तालुक्यातील एकूण ७ रस्त्यांच्या व रावेर तालुक्यातील एकूण ८ रस्त्यांच्या मजबुतीकरण व डांबरीकरणाच्या कामास मार्च, २०१८ चे अर्थसंकल्पात मंजूरी

वि.स. ५२२ (२२)

प्राप्त झाली आहे. सदर कामांची निविदा प्रक्रीया पार पाडून कामे हाती घेण्याचे नियोजन आहे. सदर स्थितीत रावेर मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येऊन रस्ते वाहतुकीसाठी सुस्थितीत ठेवण्यात आले आहेत.
(४) प्रश्न उद्भवत नाही.

शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सात-बारा उतान्यावरील पोट खराब नोंद कमी करण्याबाबत

(२८) ११४८१३ (२७-०३-२०१८) श्रीमती सीमाताई हिरे (नाशिक पश्चिम), श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शेतकऱ्यांच्या जमिनीच्या सात-बारा उतान्यावरील पोट खराब म्हणून नोंद असलेल्या जमिनीचा मालक शेतकरी असला व ही जमिन तो कसत असला तरी कागदोपत्री सदरची जमिन लागवडीस योग्य नसल्याची नोंद असल्याने ब्रिटीशांनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवर लावलेला पोटखराबची नोंद काढण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४३ नुसार व महाराष्ट्र जमीन महसूल नियम १९६८ मधील प्रस्तावित नियम क्रमांक २(२) अ व ब नुसार पोट खराब म्हणून येणारी जमिन संबंधित जमीन मालकाने लागवडीखाली आणली तर पोट खराब नोंद काढून टाकणे शक्य आहे, हे ही खरे आहे काय
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीनुसार शेतकऱ्यांच्या शेतजमिनीवरील पोट खराब नोंद कमी करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०५-१२-२०१८) : (१), (२), (३) व (४)

शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या गाव नमुना नंबर ७/१२ च्या उता-यावर "पोट-खराब" या सदरी नोंद असलेले क्षेत्र, वहितीखाली आणले गेल्यामुळे अशा क्षेत्राची नोंद "पोटखराब" या सदरी न घेता, ते वहितीखालील/ लागवडी योग्य क्षेत्रात वर्ग करण्याची विनंती क्षेत्रिय स्तरावरील काही कार्यालयांकडे शेतकऱ्यांकडून होत आहे.

या संदर्भात, महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, १९६८ मधील नियम २(२) मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार, वर्ग (अ) खाली येणारी जमीन, जमीन धारकास कोणत्याहीवेळी लागवडीखाली आणता येईल, आणि अशाप्रकारे धारकाने पोटखराब जमीन लागवडीखाली आणल्यास, त्या प्रकरणी, लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात, जिल्हाधिकारी अतिरिक्त आकारणी करतील, अशा आशयाची तरतूद करण्यात आली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अमरावती महसूल विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत

(२९) ११४८४३ (२७-०३-२०१८) अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), श्री.अमित झनक (रिसोड), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.भारत भालके (पंढरपूर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अमरावती विभागात उपजिल्हाधिका-यांची तब्बल २५ पदे रिक्त असून तहसिलदार, नायब तहसिलदार पदांची भरती झाली नसल्याने रिक्त पदांबाबतचा अहवाल सर्वच जिल्हाधिका-यांनी विभागीय आयुक्तालयाकडे पाठविला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत चौकशी करून अमरावती महसूल विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०७-१२-२०१८) : (१) व (२) दिनांक ०८.०६.२०१८ च्या शासन आदेशान्वये तहसीलदार संवर्गातून उपजिल्हाधिकारी संवर्गात ४७ पदोन्नती दिलेल्या अधिकाऱ्यांपैकी ०५ अधिकाऱ्यांना अमरावती विभागात पदस्थापना देण्यात आली आहे. तहसीलदार संवर्गात दिनांक २४.१०.२०१८ च्या आदेशान्वये १३ पदे पदोन्नतीने भरण्यात आली आहेत.

तथापि अमरावती विभागात सद्यःस्थितीत उपजिल्हाधिकाऱ्यांची १५ पदे रिक्त आहेत. तहसीलदारांची १३ पदे रिक्त आहेत. तसेच नायब तहसीलदारांची ५२ पदे रिक्त आहेत. पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त पदे पदोन्नतीने तथा सरळसेवेच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याचे संकल्पित आहे.

- (३) प्रश्न उद्भवत नाही.

नांदा (ता.कोरपना, जि.चंद्रपुर) येथील अकृषक जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत.

(३०) ११५६१९ (२७-०३-२०१८) अॅड.संजय धोटे (राजूरा) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नांदा (ता.कोरपना, जि.चंद्रपुर) येथील शेत स. नं. १९/१ या अकृषक ले-आउट चे स्वरूप बदलवून प्लॉट धारक शेतमालकाने शासनाची फसवणुक केल्यामुळे तत्कालीन उपविभागिय अधिकारी व तलाठ्यांच्या कार्याची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी तथा आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, नांदा येथील शेत स.नं. १९/१ प्र.क्र. ६/एन.ए.पी/३४/९९-३०० दि. १५/३/२००० ला झालेल्या आदेशानुसार क्षेत्र २.०७ हे. आर पैकी संपुर्ण बारा हजार तीनशे चौ. मी. चे क्षेत्र अकृषक करण्यात आले. अकृषक ले-आउट झाल्यानंतर आदेशाची प्रत तलाठी कार्यालयात देण्यात आली परंतु तत्कालीन तलाठी यांनी आर्थिक व्यवहार करून उक्त आदेशाची नोंद तलाठी अभिलेखात न घेता व प्लॉटचे स्वतंत्र बुकलेट न बनविता अकृषक जमिनीची नोंद कृषक म्हणून महसूल अभिलेखात कायम ठेवली, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी तलाठी, उपविभागीय अधिकारी व इतर संबंधीतानी संगनमत

वि.स. ५२२ (२४)

करून आर्थिक गैरव्यवहाराव्दारे अकृषक जमिनीला कृषक दाखवुन नियमबाह्य कार्यवाही केली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने याबाबत चौकशी करून संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०७-१२-२०१८) : (१) अशा स्वरूपाचे निवेदन प्राप्त झाले आहे.

(२), (३) व (४)

उपविभागीय अधिकारी, राजुरा, जि.चंद्रपूर यांनी दि.१५.२.२००० रोजी पारित केलेल्या आदेशानुसार तत्कालिन तलाठ्याकडून अकृषिक आदेशाबाबतची नोंद सात-बारा वर घेण्यात आली नव्हती. मौजा नांदा, ता. कोरपना, जि. चंद्रपूर येथील सर्व्हे क्र. १९/१ मधील आराजी १.२१ हे. आर इतकी जमीन मुळ मालक, श्री. विठ्ठल धर्माजी मुसळे (मयत) यांनी श्री. किशोर राजन्नाजी गुंडावार यांना विक्री केली व सदर विक्रीप्रमाणे फेरफार नोंदी महसूली अभिलेखात घेण्यात आल्या. सदर व्यवहाराबाबत श्री. मुसळे यांच्या वारसांनी घेतलेल्या आक्षेपांच्या अनुषंगाने तहसिलदार, कोरपना यांनी दि.२५.०२.२०१० च्या आदेशान्वये आक्षेप अर्ज खारीज करून उक्त विक्री व्यवहारानुसार फेरफार मंजूर केला. तदनंतर सदर आदेश अपर जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी यांनी दि.३०.०१.२०१२ च्या आदेशान्वये कायम केले. तथापि, सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना दि.०४.१०.२०१८ च्या शासन पत्रान्वये देण्यात आल्या आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबई शहर व उपनगरातील ३०० हेक्टर मिठागरांच्या जमिनीवर शासनाने परवडणारी घरे बांधण्याची योजना कार्यान्वित करण्याचा घेतलेला निर्णय

(३१) ११७२३८ (२३-०७-२०१८) श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहर व उपनगरातील ३०० हेक्टर मिठागरांच्या जमिनीवर शासनाने परवडणारी घरे बांधण्याची योजना कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मिठागरांच्या जमिनी संपादित करण्यास पारंपारिक पध्दतीने मीठ उत्पादन करणाऱ्या मुंबईतील स्थानिक लोकांनी व लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शविला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर जमिनी संपादित करण्याच्या निर्णयाबाबत शासन पुनर्विचार करणार आहे काय वा त्यानुषंगाने कार्यवाहीची सद्यःस्थिती काय आहे?

श्री. चंद्रकांत पाटील (१९-०१-२०१९) : (१) हे खरे नाही, तथापि, महसूल व वन विभागाचा

वि.स. ५२२ (२५)

शासन निर्णय दिनांक २१/०८/२०१५ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील मिठागर जमिनींच्या पुढील समुचित वापराच्या दृष्टीने अशा जमिनीचा बृहत आराखडा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत तयार करण्यात येत आहे.

(२) व (३)

प्रश्न उद्भवत नाही.

मांडसांगवी (जि.नाशिक) येथील जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत

(३२) ११७५१८ (२०-०७-२०१८). श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड), श्री.राहुल बोंद्रे (चिखली) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मांडसांगवी (ता.जि.नाशिक) येथील गावकऱ्यांची २०१५ च्या सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी राखून ठेवलेली गायरान जमीन परस्पर बड्या उद्योगपतीला विकण्याचा प्रयत्न करण्यात आला असून मांडसांगवीच्या गावकऱ्यांनी त्याला तीव्र विरोध केल्याचे माहे मार्च, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर वाहनतळासाठी राखीव ठेवलेल्या १६.३७ हेक्टर जागेचे रेल्वे उड्डाण पूलासाठीही संपादन केल्याबाबत नोंद असून इतर अधिकारात रेल्वेचे नाव लावण्यात आले आहे तसेच या जागेच्या सात-बारा उताऱ्यावर मांडसांगवीच्या समस्त गावकऱ्यांची नावे लावण्यात आली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या गावाचा सात-बारा माहे जुलै, २०१७ मध्ये स्वतंत्र करून १५.१५ हेक्टर स्वतंत्र क्षेत्राची नोंद करून सदर जमीन दिल्लीतील उद्योगपतीला विकण्यात आल्याचे माहे मार्च, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(५) असल्यास, चौकशीनुसार याप्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून सदर जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२१-०१-२०१९) : (१) मौजे मांडसांगवी ता.जि.नाशिक येथील गट नं.२२४ व ३६५ या मिळकतीच्या गा.न.नं. ७/१२ अभिलेखात भोगवटादार सदरी गावकऱ्यांतर्फे पंच मोतीराम पेखळे व इतर ३ यांची नावे दाखल असून इतर हक्कात गुरे चरण्याची वहिवाट असल्याबाबत नोंद दाखल आहे. सदर गटाची खरेदी विक्री झाल्यास महसूल अभिलेखात नोंद न करण्याबाबत सरपंच, ग्रामपंचायत मांडसांगवी यांनी त्यांचे दिनांक २०/३/२०१८ च्या पत्रान्वये कळविले असून त्याबाबतचा ग्रामसभा ठराव दिनांक २५/१/२०१८ सादर केला आहे. मात्र सदरची जमीन सिंहस्थ कुंभमेळ्याकरीता सन २०१५ मध्ये राखीव नव्हती. मौजे मांडसांगवी येथील गट

वि.स. ५२२ (२६)

नं.१३ मधील जमीन सन २०१५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी वाहनतळासाठी वापरण्यात आली होती. सदर गटातील जमिनीचे सन १९८२ व सन २०१५ मध्ये नोंदणीकृत दस्ताऐवज होवून हस्तांतरणाबाबत फेरफार क्र.१८५ व ४८२७ अन्वये नोंद मंजूर आहे.

(२) व (३) उप अधिक्षक,भूमि अभिलेख,नाशिक यांच्या दिनांक ११/७/२०१७ च्या पत्रानुसार मांडसांगवी येथील गट नं.१३ ची मोजणी होऊन गाव न.नं.१२ गाव वहिवाटीस लागू करण्याकामी कळविल्यानुसार गावी फेरफार क्र.५०९९ मंजूर झाला असून त्यान्वये गट क्र.१३/१,१३/२ व १३/३ असे स्वतंत्र गा.न.नं.७/१२ झाले असून त्यापैकी गट क्र.१३/१ चे क्षेत्र १६.३७ हे.आर इतके आहे. भारत स्टील टयुब्स प्रा.लि. यांनी त्यांच्या मालकीची सदरची जमीन नोंदणीकृत दस्त क्र.६१३९/१५ दिनांक १५/१०/२०१५ अन्वये सुनिल देवकीनंदन झवर यांना विक्री केल्याने फेरफार नोंद क्र.४८२७ अन्वये त्यांचे नांव ७/१२ उतान्यावर दाखल झाले आहे.

गट नं.१३/२ चे एकुण क्षेत्र १.७० हे.आर असून भोगवटादार सदरी समस्त गावकरी मांडसांगवी तर्फे पंच मोतीराम पेखळे व इतर ३ यांची नावे क्षेत्र ०.११ हे.आर साठी दाखल असून उर्वरीत १.५९ हे.आर क्षेत्रास सुनंदा पेखळे यांचे नाव दाखल आहे. तर गट नं.१३/३ चे क्षेत्र १.३० हे.आर असून भोगवटदार सदरी कार्य.अभियंता, सार्वजनिक बांधकाम अशी नोंद दाखल असून इतर हक्कात रेल्वे उड्डाणपुलाकरीता संपादीत क्षेत्र अशी नोंद आहे.

(४) सदर प्रकरणी मुंबई कुळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ७४ अन्वये उपविभागीय अधिकारी,नाशिक उपविभाग,नाशिक यांनी पारित केलेले आदेश दिनांक १७/८/२०१५ हे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण यांचेकडील आदेश दिनांक १/८/२०१७ अन्वये अंतिम केलेले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) अशी बाब नाही.

नाशिक जिल्हयातील सातबारा संगणकीकरणाचे काम प्रलंबित असल्याबाबत

(३३) ११८३४२ (२०-०७-२०१८) श्री.योगेश (बापू) घोलप (देवळाली) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्हयातील सात तालुक्यामधील व एकंदरीत १३ टक्के गावांचे सातबारा संगणकीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याचे माहे एप्रिल, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नाशिक शहरातही हस्तलिखित सातबारा उतारे देण्यात येत असून सदर संगणकीकरणाचे काम केव्हापर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे,

(३) तसेच, सदर काम अपूर्ण राहण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास,याबाबत चौकशी करून तातडीने सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०७-१२-२०१८) : (१) डिजिटल इंडिया लॅड रेकॉर्ड मॉडनायझेशन प्रोग्राम अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील Re-edit module व्दारे सातबारा संगणकरकृत गा.न.नं. ७/१२ दुरुस्तीचे कामकाज सुरु असून त्याअंतर्गत ऑगस्ट, २०१८ अखेर एकूण नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यातील एकूण १९६६ गावांपैकी एकूण १९५० गावांचे D-३ अंतिम प्रमाणपत्रांचे काम पूर्ण झाले आहे.

(२), (३) व (४) नाशिक शहरात गा.न.नं. सातबाराची संख्या जास्त असल्याने संगणकीकृत गा.न.नं. ७/१२ ची दुरुस्ती अद्याप १००% पूर्ण झालेली नाही. जे गा.न.नं. ७/१२ संगणकात साठविण्यात आलेले नाहित अशा गा.न.नं. ७/१२ ची नक्कल जनतेच्या सोयीसाठी हस्तलिखित वितरीत करण्यात येत आहेत. नाशिक शहराचे एकूण पाच विभाग करण्यात आले असून नाशिक शहर-१ ते ५ या विभागाचे कामकाज नोव्हेंबर, २०१८ अखेर पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता घेण्यात येत आहे. सदर संगणकीकरणाचे कामकाज हे शहरातील गा.न.नं. ७/१२ उताऱ्याची असलेली जादा संख्या व काही गा.न.नं. ७/१२ उताऱ्याच्या क्षेत्राचा मेळ बसत नसल्याने तसेच संगणकीकरणातील काही तांत्रिक अडचणीमुळे सदर कामकाज अपूर्ण राहिले आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात १९६६ गावांपैकी १९४२ गावांचे Re-edit module व्दारे सातबारा संगणकीकरणाचे कामकाज पूर्ण झाले आहे व उर्वरीत गावांचे कामकाज पूर्ण करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्नच उदभवत नाही.

**पालघर जिल्ह्याच्या नवीन मुख्यालयासाठी शासनाने ४४० हेक्टरचा भूखंड
सिडकोस विक्रीत करण्याकरीता दिल्याबाबत**

(३४) ११८५०७ (२०-०७-२०१८). श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), श्री.संजय सावकारे (भुसावळ), श्री.विलास तरे (बोईसर), श्री.हितेंद्र ठाकूर (वसई) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पालघर जिल्ह्याच्या नवीन मुख्यालयासाठी तसेच अन्य सोयीसुविधा निर्माण करण्याकरीता शासनाने ४४० हेक्टरचा भूखंड नवनगर, पालघर म्हणून घोषित करून त्यातील ३३७ हेक्टर क्षेत्र मुख्यालय बांधण्याचा मोबदला म्हणून सिडकोस विक्रीत करण्याकरीता देण्यात आल्याचे दिनांक १९ मे, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सिडकोला ३३७ हेक्टर जागा विक्रीत करण्यासाठी लागणारा खर्च मुख्यालय उभारणी जोडून ३५८० कोटी रुपये होईल या अंदाजापेक्षा अधिक खर्च झाल्यास शासनाने सिडकोला ६०० कोटींचे अंडरटेकींग दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, ३३७ हेक्टर जागा व ६०० कोटींची हमी असे मिळून ४८०० कोटी रुपयांचा निधी पालघर मुख्यालय, प्रशासकीय इमारती, कर्मचारी वसाहत इत्यादींच्या निर्मितीकरीता सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीसी या दोन विभागांनी यासाठी दर्शविलेली अंदाजे रक्कम किती आहे,

(४) असल्यास, शासनाने सिडकोला दिलेली ६०० कोटी रुपयांची हमी व ३३७ हेक्टर जमीन या

वि.स. ५२२ (२८)

बदल्यात सिडको शासनाला निर्मिती करून देत असलेल्या क्षेत्राकरीता होणारा खर्च हा कमी असून सिडकोचा शेकडो कोटी रुपयांचा आर्थिक फायदा होणार असल्यामुळे या कराराचे पुनर्विलोकन करण्याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला व घेण्यात येत आहे,
(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०५-१२-२०१८) : (१) हे खरे आहे.

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने महसूल विभागास वर्ग करावयाच्या ४४०-५७.९० हे.आर. एवढ्या शासकीय जमिनीपैकी सुमारे १०३-५७.९० हे.आर. एवढी शासकीय जमिन विकसित करून त्यावर पालघर जिल्हा मुख्यालयांतर्गत विविध विभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालयांसाठी शासकीय इमारतींचे बांधकाम करणे व पायाभूत सुविधा उपलब्ध करणे यासाठी सिडको या कंपनीला शासनाने दिलेली आहे.

तसेच उर्वरित ३३७.०० हे. एवढी शासकीय जमीन पालघर नवनगर म्हणून विकसित करून विकसित भूखंडाची विक्री सिडको लि. यांनी त्यांच्या विहित कार्यपद्धतीनुसार करून भूखंड विक्रीद्वारे प्राप्त होणारा निधी नवीन जिल्हा मुख्यालय व पालघर नवनगर उभारावयाचा खर्च भागविण्यासाठी उपयोगात आणावा असा शासन निर्णय दिनांक २९ जून, २०१६ रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे.

(२) हे खरे नाही.

(३) पालघर जिल्हा मुख्यालय प्रशासकीय इमारती, कर्मचारी वसाहत निर्मितीकरीता तसेच उर्वरित जमिनीच्या विकासाकरिता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महांडळाने रुपये ३५९५ कोटी इतकी अंदाजित रक्कम दर्शविलेली होती.

(४) सिडको लि. यांना नवनगर उभारण्याचा पुर्वानुभव असल्याने शासनाने विचारपूर्वक शासकीय जमीन विकसित करून पालघर जिल्हा मुख्यालय व पालघर नवनगर विकसित करण्याची जबाबदारी सिडको लि. यांच्याकडे सुपूर्द केली असून सदर निर्णयाच्या पुनर्विलोकनाची बाब शासनाच्या विचाराधीन नाही.

(५) प्रश्न उद्भवात नाही.

**खामगाव ते अकोट रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे
शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याबाबत**

(३५) १२२६१६ (२०-०७-२०१८) श्री.बळीराम सिरसकार (बाळापूर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खामगाव ते अकोट या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम संध गतीने सुरु असून कामादरम्यान खोदकाम करताना निघालेली शेकडो ब्रास माती आजू बाजूच्या शेतात व शेत रस्त्यावर टाकली जात असल्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कामामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत असून शेतात जाण्याचा मार्ग बंद

वि.स. ५२२ (२९)

पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या कामाबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, त्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतात व शेत रस्त्यावर टाकलेली माती हटवून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२१-१२-२०१८) : (१) हे अंशतः खरे आहे.

खामगाव ते अकोट रस्त्याचे काम संधगतीने सुरु होते परंतु सद्यस्थितीत कामाची गती वाढलेली आहे.

तसेच या रस्त्याच्या खोदकामातून निघालेली माती ताप्तुरत्या स्वरूपात रस्त्यालगत टाकण्यात येते. परंतु त्यानंतर शेतकऱ्यांना अडचण होऊ नये याकरिता सदर मातीची वाहतूक करून इतर ठिकाणी नेण्यात येते. त्यामुळे खोदकामातील मातीमुळे शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबलेली होती, हे खरे नाही.

(२) व (३) शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी आवश्यक तेथे मार्ग ठेवण्यात आलेले आहेत. तसेच प्रस्तुत प्रकरणी आलेल्या तक्रारींची क्षेत्रिय स्तरावर दखल घेऊन त्याचे निराकरण करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरण्याचा तसेच शासनामार्फत चौकशी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

जामशेल (ता.जि.अमरावती) हे गाव तिवसा तहसिलमध्ये समाविष्ट करण्याबाबत

(३६) १२३४९४ (२०-०७-२०१८) अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), प्रा.विरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जामशेल (ता.जि.अमरावती) हे गाव तिवसा तहसिलमध्ये समाविष्ट करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी तहसिलदार, अमरावती यांच्याकडे दिनांक ४ डिसेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास लेखी पत्र दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या पत्राच्या अनुषंगाने सदर गाव तिवसा तहसिल मध्ये समाविष्ट करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२१-१२-२०१८) : (१) होय.

वि.स. ५२२ (३०)

या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दिनांक २४.११.२०१७ चे पत्र जिल्हाधिकारी, अमरावती यांना प्राप्त झाले आहे.

(२) जिल्हाधिकारी, अमरावती यांचेकडून जामडोल हे गाव तिवसा तहसिलमध्ये समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक २०.०४.२०१८ रोजी शासनास प्राप्त झाला आहे. सदर प्रस्तावाबाबत जिल्हाधिकारी, अमरावती यांचेकडून अधिकची माहिती मागविली आहे. सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ४१) च्या कलम - ४ नुसार प्रथम प्रारूप अधिसूचना निर्गमित करून जनतेच्या हरकती व सूचना मागवून अंतिम निर्णय घेणे संकल्पित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नंदुरबार शहरातील प्राचीन देवस्थानच्या दुरुस्ती व देखभालीच्या रकमेत वाढ करण्याबाबत

(३७) १२४५०४ (२०-०७-२०१८) श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर), श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.गणपत गायकवाड (कल्याण पूर्व), श्री.चंद्रकांत सोनवणे (चोपडा) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नंदुरबार शहरात प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या देवस्थानाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी महसूल विभागाकडून प्रतिवर्षी मंजूर रक्कम रुपये २९ मध्ये वाढ करण्याबाबत लोकप्रतिनिधी अमळनेर यांनी माहे जुन, २०१७ मध्ये वा त्यादरम्यान मा.मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत मा.मुख्यमंत्री महोदयांनी संबंधित विभागास कार्यवाहीचे आदेशही दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त आदेशाच्या अनुषंगाने या प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२७-११-२०१८) :

(१) होय. असे निवेदन प्राप्त झाले आहे.

(२), (३) व (४) सदर निवेदन मुख्यमंत्री सचिवालयाकडून या विभागास प्राप्त झाले असून त्याबाबत शासन पत्र दि.२६/१०/२०१७ अन्वये, जिल्हाधिकारी, नंदुरबार यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला असून सदर अहवाल अद्याप अप्राप्त आहे.

जळगांव जिल्ह्यातील रेल्वे भूयारी मार्ग व रेल्वे उड्डाण पुलांच्या

कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत.

(३८) १२४५३८ (२०-०७-२०१८) श्री.एकनाथराव खडसे (मुक्ताईनगर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुक्ताईनगर मतदार संघातील व एकंदरीत जळगांव जिल्ह्यातील रेल्वे भूयारी मार्ग व रेल्वे उड्डाण पुलांच्या कामांसाठी देय असलेला रु.१९३.४० कोटी निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, जळगांव यांनी शासनाकडे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनीसुध्दा दिनांक ५ मार्च, २०१८ रोजी निवेदनाव्दारे मा.मंत्री (सा.बां.) यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करून उक्त प्रकरणी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०३-०१-२०१९) :

(१) होय. हे खरे आहे.

(२) होय. हे खरे आहे.

(३) प्रस्तावित ८ कामांपैकी ५ कामांचा समावेश सन २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. उर्वरित ३ कामांचा नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला असून सदर कामे निधी, निकष व प्राधान्यक्रमाच्या अधिन राहून पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यातील माजी सैनिक हवालदार यांना शासनाकडून मंजूर झालेल्या जमिनीचा ताबा मिळण्याबाबत

(३९) १२४६११ (२३-०७-२०१८). डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष सैन्य सेवापदक मिळवलेले माजी सैनिक हवालदार श्री.कन्याप्पा आकिवाटे यांना शासनाकडून मंजूर झालेल्या एक एकर जमिनीचा ताबा तहसिलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या चाळीस वर्षे मागणी करूनही अदयाप प्रशासनाने दिला नसल्याचे नुकतेच माहे एप्रिल,२०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर माजी सैनिकाला ४० वर्षांपासून मंजूर झालेला भूखंड न देण्यामागची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,त्यात काय आढळून आले, तदनुसार

वि.स. ५२२ (३२)

यास जबाबदार असणा-यांविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१६-११-२०१८) : (१), (२), (३) व (४) श्री. कन्याप्पा विठोबा अकिवाटे यांना मे. सभापती भु.वि.न्यायाधिकरण करवीर विभाग कोल्हापूर व अपर तहसिलदार व शेत जमीन न्यायाधिकरण शिरोळ यांच्या दि. ११/०१/१९७७ च्या आदेशान्वये मौजे. तेरवाड ता. शिरोळ येथील गट क्र. २९७ पैकी १ एकर जमिनीचा कब्जा दि. २४/०१/१९७७ रोजीच्या पंचनामाच्या आधारे गाव दप्तरी फेरफार क्र. २७५ दि. २४/०१/१९७७ अन्वये नोंद घेण्यात आलेली आहे. श्री. अकिवाटे यांनी गट क्र. २९७/ब ची हद्द कायम करण्यासाठी उपअधिक्षक, भूमी अभिलेख, शिरोळ यांच्याकडे मोजणी कामी विहित रकमेचा भरणा केला परंतु प्रत्यक्ष मोजणीवेळी मोजणीच्या जागेवर अर्जदार हे त्यांची वहिवाट दाखवू शकले नाहीत, असे उपअधिक्षक भूमी अभिलेख, शिरोळ यांनी तहसिलदार शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यांना कळविले. या संदर्भात तहसिलदार, शिरोळ, यांचा चौकशी अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी योजिले आहे.

महादेववाडी (ता.औसा, जि.लातूर) गाव नोंदणी संकेतस्थळावर समाविष्ट करण्याबाबत

(४०) १२४६८७ (२०-०७-२०१८). श्री.बसवराज पाटील (औसा) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महादेववाडी (ता.औसा, जि.लातूर) हे गाव दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणी संकेतस्थळावर नसल्याचे दिनांक १६ मे, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खरेदीखताची ऑनलाईन प्रक्रिया करताना नोंदणी संकेतस्थळावर हे गाव निवडता येत नसल्याने या गावातील जमिनीचे खरेदी-विक्रीचे, जमिनीचे बँकेकडे नोंदणीकृत गहाणखत करून देण्याचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत चौकशी करून सदर गाव दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणी संकेतस्थळावर समाविष्ट करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (१६-०१-२०१९) : (१) हे खरे आहे.

कारण मौ.महादेववाडी या महसुली गावाचे जनगणना सांकेतांक अथवा वेगळे ऑनलाईन गा.न.नं. ७/१२ नोंदणी व मुद्रांक विभागाकडे उपलब्ध नव्हते.

(२) व (३) महादेववाडी हे गाव किनीथोट या महसुली गावातून सन १९९३ मध्ये वेगळे करण्यात आले असून त्यास महसुली गावाचा दर्जा दिला आहे. या गावामध्ये खरेदी-विक्री व गहाणखताचे प्रमाण अत्यल्प आहे.

जून २०१८ पूर्वी महादेववाडी हे गाव आय-सरिता संगणक प्रणालीवर उपलब्ध नव्हते. त्यामुळे, तत्पूर्वीचे खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार हे किनीथोट या महसुली गावात नोंदविण्यात

वि.स. ५२२ (३३)

येत होते. दस्त नोंदणी करताना इतर वर्णनामध्ये महादेववाडी या गावाचा स्पष्ट उल्लेख करून दस्त नोंदणी करण्यात येत होती. सदरचे व्यवहार किनीथोट हे गाव दर्शवून नोंदविण्यात आले असल्यामुळे गावातील जमिनीचे खरेदी-विक्रीचे, जमीनीचे बँकेकडे नोंदणीकृत गहाणखत करून देण्याचे सर्व व्यवहार ठप्प होते, असे म्हणणे वस्तुस्थितीस धरून नाही.

तथापि, सदरचे गांव आय-सरिता प्रणालीवर नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर मे-२०१८ अखेर महसुल (खुद्द) विभागाकडून सदर गावाचा जनगणना सांकेतांक प्राप्त करून घेतल्यानंतर हे गाव आय-सरिता प्रणालीवर जून २०१८ पासून जोडण्यात आले असून सध्या उक्त संगणक प्रणालीवर महादेववाडी या गावातील सर्व खरेदी-विक्री, गहाणखत इत्यादी व्यवहार महादेववाडी याच गावात नोंदविण्यात येत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजा दे.गो. तुकूम (जि.चंद्रपूर) येथे बनावट दस्तऐवजाच्या आधारे
जमिनीची विक्री केल्याबाबत**

(४१) १२५०४२ (२०-०७-२०१८) श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंजिठा गृहनिर्माण सहकारी संस्था, चंद्रपूरच्या मौजा दे.गो तुकूम चंद्रपूर येथील साजा क्र. ११ मधील सर्वे क्र. २८/१ आरजी २.०१ हे.आर जागेची संस्थेच्या सदस्यांच्या बनावट सहया व संस्थेचा बनावट ठराव करून काही सदस्यांकडून सदर जागेचे बेकायदेशीरपणे बनावट दस्तऐवज बनवून विक्री केल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक ७ मे, २०१८ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीनुसार सदर जागेची बनावट दस्तऐवजाच्या आधारे विक्री करणाऱ्या संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०७-१२-२०१८) : (१) अशा स्वरूपाच्या मागणीबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर कडे प्राप्त झालेले नाही.

(२), (३) व (४)

प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे सोनुर्ली (ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) व मौजे तिथवली (ता.वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे
अनधिकृत क्रशर सुरु केल्याबाबत**

(४२) १२६३५८ (२०-०७-२०१८) श्री.भरतशेठ गोगावले (महाड) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

वि.स. ५२२ (३४)

- (१) मौजे सोनुर्ली (ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे मे. दिलीप बिल्डकॉन लिमिटेड कंपनीने व मौजे तिथवली (ता.वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग) येथे मे. केसीसी बिल्डकॉन लिमिटेड कंपनीने आपल्या कंपनीच्या मालकीचा क्रशर सुरु केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर कंपन्यांनी क्रशरसाठी व ब्लास्टिंग करण्यासाठी महसूल विभागाकडून बिनशेती व पर्यावरण विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नसून या क्रशरवर कारवाई करण्यास संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करित आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, कंपनीच्या या नियमबाह्य क्रशरवर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणा-या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांचेवर कारवाई करण्याबाबत तक्रार स्थानिक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांनी दिनांक १९ जून, २०१८ रोजी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर तक्रारीच्या अनुषंगाने सदर कंपनीवर व कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

- श्री. चंद्रकांत पाटील (२०-१२-२०१८) :** (१) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचेकडून परवानगी घेऊन सदर कंपन्यांनी क्रशर सुरु केलेला आहे.
- (२) अशी बाब निदर्शनास आली नाही.
 - (३) संस्थापक अध्यक्ष, कस्तूरीमृग फाऊंडेशन, कणकवली यांनी अशा प्रकारची तक्रार दि.१९/६/२०१८ रोजी जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांचेकडे केली आहे.
 - (४) सदर कंपन्यांना महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन),२०१३ मधील नियम-५८ नुसार रितसर अल्प मुदतीचे गौण खनिज उत्खनन परवाने मंजूर करण्यात आले आहेत.
 - (५) प्रश्न उद्भवत नाही.

**मानखुर्द जकात नाक्याजवळ पादचारी पुलाचा अर्धवट
तुटलेला भाग काढताना झालेला अपघात**

(४३) १२६७५६ (३०-११-२०१८) श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द जकात नाक्याजवळ दिनांक ७ ऑक्टोबर, २०१८ रोजी वा त्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत क्रेनद्वारे एका पादचारी पुलाचा अर्धवट तुटलेला भाग काढताना झालेल्या अपघातामुळे अनेक तास या मार्गावर वाहतूक कोंडी होऊन अनेक रुग्णवाहिका अडकल्या तसेच प्रवासी व वाहनचालक यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सदर अपघातग्रस्त पुल हटविण्याआधी पोलीसांना पूर्व सूचना देऊन त्यांची मदतही घेतली नव्हती तसेच संबंधित कंत्राटदाराने उक्त कामासाठी वापरलेली क्रेन ही कमी क्षमतेची असल्यामुळे सदर अपघात घडून लाखो रुपयांचे नुकसान झाले, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय तसेच सदर काम कोणत्या कंत्राटदाराला देण्यात आले होते,
- (४) असल्यास, चौकशीनुसार संबंधित कंत्राटदार व अधिकारी यांच्या विरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०१-०१-२०१९) : (१) अंशतः खरे आहे.

पादचारी पूलाचा भाग काढताना अपघात झाला होता. तथापि,वाहतूक तात्काळ पनवेलकडे जाणा-या पाच मार्गांपैकी दोन मार्गिका मधून वळवून सुरळीत चालू ठेवण्यात आली.

(२) हे खरे नाही.

सदर अपघातग्रस्त पुल हटविण्यापूर्वी पोलीसांना पूर्व सूचना देण्यात आली होती.

सदर पादचारी पुलाचे साधारण ५० टन वजनाचे भाग उतरविण्यासाठी १०० टन क्षमतेचे दोन क्रेन वापरण्यात आले होते.

(३) सदर काम मे. राजे बंडू आग्ने कंपनी यांना देण्यात आले होते. सदर घटना ही निव्वळ अपघात असल्याने चौकशी करण्याच्या प्रश्न उद्भांवत नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भांवत नाही.

**उपजिल्हाधिकारी नागपूर यांच्या चुकीच्या आदेशामुळे
शासनाचे आर्थिक नुकसान झाल्याबाबत**

(४४) १२७७१८ (३०-११-२०१८) श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खैरी ढालगाव (ता.सावनेर,जि. नागपूर) येथील नळयोजने करीता बनाबाई नागो नारनवरे आणि दिंगबर नागो नारनवरे यांच्या शेतातील सर्वे क्रमांक ८४ आराजी १.२३ हे.आर. जागेमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने शासकीय निधीमधून विहीर/बोअरवेलचे बांधकाम करून त्यावर विद्युत मिटर लावण्यात आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) कान्होली नाला प्रकल्प नागपूर यांनी चौकशी न करता शेतमालकासोबत संगनमत करून व पदाचा दुरुपयोग करून उक्त जागेचा विद्युत मिटरसह सर्व आर्थिक मोबदला शेतमालकास देण्याबाबत दिनांक २३ मे, २०१८ आदेश रोजी पारित करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचे माहे ऑक्टोबर, २०१८ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

वि.स. ५२२ (३६)

- (३) असल्यास, या प्रकरणी सरपंच ग्रामपंचायत खैरी ढालगाव तसेच लोकप्रतिनिधीनी दिनांक ३१ जुलै, २०१८ रोजी जिल्हाधिकारी नागपूर आणि उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) कान्होली नाला प्रकल्प, नागपूर यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, या प्रकरणी चौकशी करून सदर आदेश रद्द करण्याबाबत तसेच चुकीचा आदेश पारीत करून शासनाची फसवणूक करणाऱ्या उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) कान्होली नाला प्रकल्प, नागपूर यांच्यावर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०९-०१-२०१९) : (१) होय.

(२) हे खरे नाही.

(३) अशंत: हे खरे आहे.

ग्रामपंचायत खैरी यांनी प्रथम आक्षेप अर्ज दि.४/१२/२०१७ रोजी जिल्हाधिकारी, नागपूर यांचे कार्यालयात सादर केला आहे.

(४) या प्रकरणी संबंधितांना सुनावणी देवून उपलब्ध कागदपत्राच्या आधारे दिनांक १८/८/२०१८ रोजी आदेश पारीत केला आहे. सदर प्रकरणी अद्याप मोबदला वाटप करण्यात आला नसल्यामुळे शासनाची फसवणूकीचा प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

सटाणा (जि.नाशिक) तालुक्यातील रस्त्यांच्या व पुलांच्या कामांना मंजूरी देण्याबाबत

(४५) १२८१३५ (३०-११-२०१८) श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.अजित पवार (बारामती), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सटाणा (जि.नाशिक) तालुक्यातील राज्यमार्ग क्र. २० ते राजपूरपांडे जोडरस्त्यावर मोसम नदीवर पुलाचे बांधकाम करणे अंदाजित किंमत ३५० लक्ष, हरणबारी-हतनूर ते मोहळांगी रस्ता ग्रा.मा.१०० वर कि.मी ५/०० मध्ये पुलाचे बांधकाम करणे अंदाजित किंमत १०० लक्ष, केरसाणे-मुंगसे मुल्हेर रस्ता, प्र.जि.मा. ५५ कि.मी ३१/०० मध्ये पुलाचे बांधकाम करणे अंदाजित खर्च १०० लक्ष, प्र.रा.मा. ८ ते उत्राणे आसखेडा करंजाड मुंगसे रस्ता, प्रजिमा-५७, कि.मी १५/०० पुलाचे बांधकाम करणे या महत्वाच्या चार कामांना अतिरिक्त नाबार्ड-२४ योजना वा इतर योजनेत प्राथम्याने अंतर्भूत करून मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच प्रधान सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे दिनांक ११ सप्टेंबर, २०१८ रोजी वा त्यासुमारास मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

वि.स. ५२२ (३७)

- (२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने या कामांना मान्यता देण्यात आली आहे काय,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय व या कामांना कधीपर्यंत मान्यता मिळणे अपेक्षित आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (०१-०१-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२),(३) व (४) सदरचे काम निकष,मंजूरी व निधी उपलब्धतेच्या अधीन राहून हाती घेण्याचे नियोजन राहिल.

सालेकसा (ता. देवरी जि.गोंदिया) येथे पुलाच्या बांधकामांना मंजूरी देण्याबाबत.

(४६) १३०३९५ (३०-११-२०१८) श्री.संजय पुराम (आमगाव) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सालेकसा (ता. देवरी जि.गोंदिया) येथे मोठे व माध्यम पुल नसल्यामुळे पावसाळ्यात आजुबाजूच्या गावांचा संपर्क तुटत असल्याने या आदिवासी क्षेत्रात नवीन पुलाच्या बांधकामांना मंजूरी देण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.मंत्री सार्वजनिक बांधकाम, सचिव सार्वजनिक बांधकाम (रस्ते) यांच्याकडे दिनांक २४ जून, २०१८ रोजी वा त्यासुमारास निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त मागणीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने काणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत,

श्री. चंद्रकांत पाटील (०१-०१-२०१९) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) सदरचे काम निकष,मंजूरी व निधी उपलब्धतेच्या अधीन राहून हाती घेण्याचे नियोजन राहिल.

डहाणू (जि.पालघर) तालुक्यासाठी प्रांताधिकारी नेमण्याबाबत

(४७) १३२०२७ (३०-११-२०१८). श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.पास्कल धनारे (डहाणू) : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) डहाणू (जि.पालघर) तालुक्याला गत सहा महिन्यांपासून उपविभागीय अधिकारी नसल्यामुळे येथील नागरिक आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीनुसार डहाणू तालुक्यासाठी उपविभागीय अधिकारी नेमण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

वि.स. ५२२ (३८)

श्री. चंद्रकांत पाटील (२७-१२-२०१८) : (१) अशी बाब निदर्शनास आली नाही.

सामान्य प्रशासन विभाग, शासन आदेश दि.२९.९.२०१८ अन्वये भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याची उपविभागीय अधिकारी, डहाणू या पदावर पदस्थापना करण्यात आली असून सदर पदावर संबंधित अधिकारी दि.८.१०.२०१८ रोजी रूजू झाले आहेत

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**रत्नागिरी व चिपळूण (जि.रत्नागिरी) सार्वजनिक बांधकाम विभागांमधील
रिक्त पदे भरण्याबाबत**

(४८) १३२८९९ (३०-११-२०१८) श्री.सदानंद चव्हाण (चिपळूण) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रत्नागिरी व चिपळूण (जि.रत्नागिरी) सार्वजनिक बांधकाम विभागांमध्ये अधिकारी व कर्मचारी यांची अनेक पदे रिक्त आहेत , हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर रिक्त पदांमुळे कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असल्यामुळे विकासात्मक कामांना विलंब होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत मागणी करण्यात येऊनही अद्यापि सदरची रिक्त पदे भरण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत चौकशी करून रत्नागिरी व चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागांमधील रिक्त पदे भरण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०४-०१-२०१९) : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

(२) नाही. उपलब्ध अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून कामाचा निपटारा तत्परतेने करण्यात येत आहे.

(३) कामाची गरज विचारात घेऊन, पदे पदोन्नतीने तसेच बदलीने भरण्याबाबत कार्यवाही सुरु आहे.

(४) वरील प्रमाणे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

औसा (जि.लातूर) तालुक्यातील राज्य मार्गाची दुरवस्था झाल्याबाबत

(४९) १३३६६९ (३०-११-२०१८) श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.बसवराज पाटील (औसा), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) लातूर जिल्ह्यातील औसा-भादा-कोंड-उस्मानाबाद रस्ता व औसा-शिवली-उस्मानाबाद या दोन्ही रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यावर खड्डे पडल्याने तसेच रस्त्याशेजारी झाडे झुडपे वाढल्याने रस्ते वाहतुकीसाठी गैरसोयीचे झाल्याचे माहे सप्टेंबर, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय तसेच सदर रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामास किती निधीची आवश्यकता आहे,

(३) असल्यास, चौकशीनुसार या रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. चंद्रकांत पाटील (२७-१२-२०१८) : (१) अंशतः खरे आहे.

प्रश्नाधीन रस्त्यांच्या लांबीतील काही भाग नादुरुस्त आहे. तथापी, रस्त्यांच्या दुतर्फा असलेली झुडपे काढण्यात आलेली आहेत.

(२) व (३) प्रश्नाधीन रस्त्यांच्या नादुरुस्त लांबीतील सुधारणांची कामे सन २०१८-१९ मध्ये मंजूर असून निविदा, निकष व निधी उपलब्धतेच्या अधिन राहून पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली व नांदेड जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्याबाबत

(५०) १३४२४० (३०-११-२०१८). श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत) : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने वाहतूक करणे धोकादायक झाल्याचे तसेच अनेक अपघात घडून जीवित व वित्त हानी होत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

वि.स. ५२२ (४०)

- (३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत तसेच रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (२७-१२-२०१८) : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील नादुरुस्त लांबीतील खड्डे भरण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

जितेंद्र भोळे
सचिव (कार्यभार),
महाराष्ट्र विधानसभा.

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.